

MUMBAI

5th September, 2020

The Department of Corporate

Services BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Scrip Code: 500193

The Listing Department

National Stock Exchange of India

Limited

Exchange-Plaza, 5th Floor, Plot No .C/1,G block, Bandra Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai - 400 051

Scrip Code: HLVLTD

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Clipping of the Board Meeting Notice

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith a copy of the notice regarding the Board Meeting to approve the Financial Result for the first quarter ended 30th June, 2020 published in the following newspapers:

- Free Press Journal (English Daily)
- Navshakti (Marathi Daily)

This is for your information and records.

Thanking You,

Yours Faithfully,

For HLV Limited (Formerly Hotel Leelaventure Limited)



Savitri Yadav Company Secretary

Encl: as above

HLV LIMITED

E-Tender Notice No. CE/2020// Date: 03.08.2020 E-Open tender No. 02208455CS to be no. E-Tender Motizo No. CEZIZZDIOL, and care Motizo Shake 200 a Capan tander No02206455CS to be opened on CO2206455CS to be opened on CO220645CS to XEN/TSP E.C. Railway, Hajipu PR/580/HQ/Engg/T/20-21/56

PUBLIC NOTICE

et his office eckin Floor, 15/A, Bi DETAILS OF THE FLAT & SHARES



The Public Notice issued by R. V. & Co. High Court in the edition brublished on 3rd September, 2020 wrongly bears date of 3rd April, 2020 instead of 3rd September, 2020 thus the date 3rd April, 2020 in the public notice be read as 3rd September, 2020.

M/S. R. V. & Co.

PROGNERO PRESINES VORK WITH A MANCE WORK PRO CONSTRUCTION DV.Cheff Engineer (Corsaluction), NV. Western Railway, Almediabed for and on behalf of President of Union of India to the Construction of President of Union of India Review (Corporation of President of Union of India Review (Corporation of President of Union of India Review (Corporation of President of Victoria Carlon (Corporation of President Of Victoria (Corporation of President Of Victoria Carlon (Corporation of President Of Victoria Carlon (Corporation of Victoria) (Corporation of Victoria) (Corporation of Victoria Carlon (Corporation Of Victoria) (Corporation of

W. H. BRADY & COMPANY LID.

CIN: 1171108H1912H20099357

Registered Office: Brody House, 46th Ftz, 1274

Notice: S. Houself Annual Company is company in Section 1188

NOTICE:

Notice: S. Houself Annual Registered Office: Brody Houself Registered Houself Registered Office: Brody Houself Registered Houself Registered Office: Brody Houself Registered Persons and Immediate Residues Montro and Registered Persons and Immediate Residues Office: Brody Houself Registered Persons and Immediate Residues Office: Brody Houself Registered Persons and Immediate Residues College and Persons Indian Registered Persons Districted Office: Brody Registered Persons and Immediate Residues College and Persons Indian Registered Persons Districted Office: Brody Registered Persons and Immediate Residues College and Persons Indian Registered Persons Districted Office: Brody Registered Persons Indian Registered

ull September 13, 2020 This intimation is also available of Company's website www.whbrady.in an BSE website www.bseindia.com

For and On behalf of the Board For W. H. BRADY & CO. LTD

Sdi
Sdi
CHAIRMAN & MANAGING DIRECTOI
lace Mumbai
ate Sentembar on 2000 Mumbai (September 04 2020



RAMA PHOSPHATES LIMITED Flagd. Office: 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbel-400 021 Tel. No.: (91-22) 2293 3355/2283 4192; Fett: (91-22) 2204 5946 Famili: name & ramagroup.co.in; Webells: www.ramaghosphales.com Corporate (dontification No.: L24110MH1984PLC033917

Emel: emel emergono ox it wishelse www.immpricepteles.com
Corporte leisenfilisted No. L2410Hil-1984PL033917

NOTICE

NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of the
Companies Act, 2013 and rules made thereunder read with the
Companies Act, 2013 and rules made thereunder read with the
Corporate Affaire (McA),
and the Securities and Exchange Board of India (SEBI) on
May 05, 2020 and Mey 12, 2020 respectively allowing the
companies to hold their Annual General Meetings (AGMe)
through video Conferenting (VC) or Other Audio Visual Meeting
(DAVM) due to COVID-19 pandemio restrictions for public
gatherings. the 35° Annual General Meeting (AGM) of the
Company will be held on Menday, September 28, 2020 at
3.00 pm through VCADAM faelity to transact the business
specified in the Notice dated August 08, 2020.
Notice of 35° AGM and Annual Report 2016-20 has been sent
through electronic mode to all members whose email IDs are
registered with the Company/Depository participants as per the
solvenscild circulatrs. The AGM Notice and the Annual Report
at Www.tamaphosphates.com and the Notice can also be
saccessed from the website of the Company
at www.tamaphosphates.com and the Notice can also be
saccessed from the website of the Bombey Stock Exchange at
www.tasslndia.com

will also be made available on the website of the Company at www.tamphosphatea.com and the Notice can also be accessed from the website of the Bombuy Stock Exchange at www.bsalinds.com
Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the applicable nulse there under and Regulation 42 of SEBI (JODR) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Monday, the 21st day of September, 2020 (both days inclusive) for payment of dividend for the financial year 2019-20. If approved by the members at the resulting Annual General Meeting. In respect of shares held in physical form the dividend will be psyable to those shareholders on or before September 20, 2020 (both days inclusive) of Company Register of whomes on the second of the shareholders on the financial year 2019-20. If approved by the members at the individend from the dividend will be psyable to those shareholders on or before September 20, 2020 and in respect of shares held in physical form the dividend will be psyable to those shareholders on the financial year 2019-20. If approved by the members at the electronic measurement as appear on the payment of the business hours on September 20, 2020.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company is offering evolution to the provisions of Section 108 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company is offering evolution to the section of the section of the section of the Section 108 of the Companies of the section of the Section 109 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company is offering evolution to the section of the Section 109 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company is offering evolution to the section of the Section 109 of the Companies of the Section of the Sectio

By Order of the Board For RAMA PHOSPHATES LIMITED Place : Mumbal BHAVNA DAVE
Dated : September 05, 2020 COMPANY SECRETARY



HLV Limited

NOTICE

Pursuant to Regulation 39 read with Regulation 47 of the SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements Regulations), 2015, notice is herebigizen that a meeting of the Board of Uniccotors of the Company is schedule to be held on Monday, 14th September 2020, Inter-Ala Productions of the Company is schedule. to be held on Monday, 14th September, 2020, inter-als, to consider and approve unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 50th hune, 2020. The said notice shall also be available on the Company's website at www.hintd.com and also on the stock perchanges websites at www.bseindia com and www.mseindia.com

For HLV Limited

Savitri Yadi Company Secreta

PUBLIC NOTICE

I have been instructed to investigate the title of the property described in the schedule hemunder and beforpling to Me. Plys Singh. Any personal having any claim against or in respect to the adversaled property or any part thereof by way of instates and intestates succession, heinfally, testamentary trust, family settlement, sale, mortgage, exchange, change, leades, liers, leave & Sonste, inheritance, succession, gill, trust, marthanance, possession or otherwise howsoover, lature hereby required to make forward the merting to the undersigned together with documentary proof thereof at the address mentioned below within Fourtiers (14) sept from the dates hereof, listing which the claims, if any, will be deemed to have been waived and/or abandoned.

SCHEDULE

ALL THAT residential apartment admessiving 945 eq. ft. bullt-up area and bearing Apartment No. 707, 5-Wing, 7° floor, Nordie Apartment No. 107, 5-Wing, 7° floor, Nordie Apartment No. 1 Prandurang Delivitar Mang, Lover Parel, Mambail- 400 35 constructed or the plot of land bearing C. 8. No. 786 of Lower Parel Division, Mumbail Intelligiation District of Mumbail City and G/South ward of Mumbail Copyration of Greater Mumbail.

Presenne Semotida Advocate & Solicitor 1704/1D, Siddhachal-6 Vasant Vihar Area. Pin: 400610

Axis Bank Ltd., 3rd Floor, Gigapiex, NPC – 1, TTC Industrial Area Mugalsen Road, Airoll, Nevi Mumbal – 400 708.

Corporate Office: "Axis House," C-2, Wadle International Centre, Panduring Budhira Marg, World, Mumbal – 400225.

Registered Office: "Trish.If", 3rd Floor, Opp. Samarthesitwer Temple, Law Gardan, Ellistridge, Ahmedabad – 390008.

Notice For Sale By Private Treaty To The Borrower

ses the Authorized Officer of Auth Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financi sement of Security Interest Act 2002 (herein after referred as SARFAESI Act) read with the Se carnerst) Rules, 2002 has belien over presents in office balant property first performing necessa-tion Act and also has given several reminders to the Borrower and Caurantion to balant refer their due

under the Act and also has given several reminders to the Borrower and Columntons to clear their dues, which they have failed to do.

The bank has received offer to purchase the secured essets by very of private health from the produced Purchaser and in line with provision of rule 6 authorized offerior in line with provision of rule 6 authorized offerior has entered into an agreement alputaling the terms and conditions of such sale by very of private healty on such reserve priors a feating price as marticional bolow.

In compliance with rule 8 authorized offerior in cases the reserve priors and provision of the Borrower and Coustraintor / Mortigagor that in cases they all to make pryment of the total colarating within 15 days of this notice, the secured asset will be sold by very of private healty or defended and all the sold by very of private healty and observed and cost from the Borrower and Coustraintor / Mortigagor that in cases the proceeds if any very law of the prior of the course of the

Account Number and Names & Address of a) Borrowers b) Guarentor	Reserve Price (Rs.)	**Outstanding Dues to be recovered se of 28/02/2017 (Rs.)
Account Number: PHR018009918389 1) Mr. Kiran Sadanand Nalk, 2) Mrs. Jenniller Clint Doosta, Both at House No. 17th/L, Kirbhat, Naxti Apolio Tiles, Nuvern Margao, Goa – 403 601, And Also At Flat No. 8, 15" Block/Wing, 1st Floor, Shangrila Residency, "Cumbia Morod", Gulrim Village, Bardez, Gos-43807.	(Rupses Twenty	₹ 26,02,591/-Plus future interest and charges w.e.f. 28/02/2017 as per 13(2) notice dated 28/02/2017

Location / Details of the Secured Assets possessed and put for sale: Fix no. 6, situated in "B" BlockWilling, on the 1st Floor of the complex known as "Shangria Residency", situated on property known as "Chumbla Morra", situated on property known as "Cumbla Morra", situated on Secure Willing of Black, Coa – 403507. Flat bearing village Panchayat House No. 312/B/2(FF-4) Flat admeasuring 88 Sq.mins Built up area.

* With further interest as app sayment and / or realization.

Date : 05/09/2020 Place : Airoll, Navi Mumbal

MAHARASHTRA SEAMLESS LIMITED
CIN - L9999MH1988PLC080545
Registered Office: Pipe Nager, Village-Sukell, N.H.17, B.K.G. Road,
Talluka Rohe, Distt. Raigad- 4/02126, Maharashtra.
Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector 44, Guutgram-122003, (HR)
Phone: 0124-4824109; E-mail: sector 44, Guutgram-122003, (HR)
Phone: 0124-4824109; E-mail: sector 48, Guutgram-122003, (HR)
Webslie: www.jindal.com / Phone: 02194-238511
NOTICE OF 32nd ANNUAL GENERAL MEETING
AND E-VOTING INFORMATION

A horehy size that 32nd Annual General Meetin (the 'GGM') of the Concern is

AND EXVO IN CEINIFORING THE 'AGM' of the Company is scheduled to be held on Saturday, September 25, 2029 at 03:00 p.m. (IST) through 'Ndeo Conferencing (VC') Other Audio Visual Means ('OAWN'), to transact the business as isled in the Notice dated August 21, 2020 in compliance with the General Circular 202020 dated May 05, 2020 read with General Circular 10, 17/2020 dated April 13, 2020 and General Circular and Circular and Circular (MCA Circulars) and Circular (MCA Circulars)

In compliance with the aforesaid MCA and SEBI Circulars, the Notice converting the converting the converting the converting the set of the Financial Year 2019-20 have been sent on Set 2019-20, through electronic mode only to those members whose e-mail addresses are rewith the Company or Depository Participants or Registrar and Transfer Agenta (RTA).

with the Company or Depositiony Participants or Registrar and Transfer Agents (RTA*). Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 (the "Act)" nead with Rule 20 of the Compenies (Management and Administration) Rules, 2014 (the "Rules") and Regulation 44 of the Securities and Exchange Board of Inicia (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations"), the Company is providing electronic voting («Voting") facility to the members to enable them to cast their votes electronically. Accordingly, the items of business set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting facilities provided by Central Depository Services (India) Limitad (CDSL').

be transacted through electronic voting facilities provided by Central Depository Services (India) Limited (*CDSIL').

Members are further informed that (a) Remote e-Voting shall commence at 9:00 a.m. (IST) on Workers(e), September 23, 2020 and ed at 5:00 p.m. (IST) on Friday, September 25, 2020; (b) Remote e-Voting shall not be ellowed effer 5:00 p.m. (IST) on Friday, September 25, 2020; (c) No remote e-Voting shall be allowed beyond the sdrossaid data and time and remote e-Voting module shall be disabled by CDSI. upon exply of the aforesaid period. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be ellowed to change it subsequently; (d) The Cut-off date for the purpose of e-voting hes been fixed as Seturday, September 19, 2020. Voting rights shall be reckoned on the paid up velue of the shares registered in the name of the members of the Company as on the Cut-off date; (e) Any parson who acquires shares of the Company as on the Cut-off date; (e) Any parson who acquires shares of the Company as on the Cut-off date; (e) Any parson who acquires shares of the Company as on the Cut-off date; (e) Any parson who acquires shares of the Company as on the Cut-off date i.e. Saturday, September 19, 2020, may obtain the User ID and Password by sending a request at helpdask.evotling@catelindla.com. However, if any person is already registered with CDSI. (f) The e-voting facility will also be made evailable during the AGM to enable the members who have cast their vote by remote e-voting nor to the AGM and shall not be entitled to cast their e-vote again. (i) the Notice of the AGM and how Annual Report have been displayed on the Company when the AGM intended to cast their e-vote again. (ii) the Notice of the AGM and how Annual Report have been displayed on the Company whether the state again and the Annual Report have been displayed on the Company whether the state again and the AGM and all and the AGM and the Annual Report have been displayed on the Company whether the state again and the AGM and t

www.evolingindla.com

Members, who are holding shares in physical form or who have not registered their e-mail
D with the Company! RTA can cast their vote through remote e-voting or through e-voting
during the AGM by registering their e-mail ID. Members are requested to register their e-mail
addresses at the earliset by sending scanned copy of a day lagned letter by the Member(s)
mentioning their rame, complete address, folio number, number of shares held with the
Company along with self-sittested scanned copy of the PAN Card and self-sittested scanned
copy of any one of the foliowing documents viz., Aacher Card, Order and self-sittested scanned
copy of any one of the foliowing documents viz. Aacher Card, Order and self-sittested scanned
copy of any one of the foliowing documents viz. Aacher Card, Order and self-sittested scanned
copy of my one of the foliowing documents of the company for receiving the Annual Report 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefizate alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefizate alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefizate alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefizate alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefizate alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefize alignments seam.com or raspect 2019-20
shong with the AGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email to sacrefize alignments with the PAGM Notice by email

Participants.

For e-Verting instructions, members are requested to go through the instructions given in the Notice of the AGM. In case of any quaries / grievancee connected with electronic voting, members may relate the Frequently Asked Questions (FAA) for Shareholders and remote e-Voting user manual for Shareholders available at years, arctingliais.com or Mr. Rakeeh Delh, Manager, (CDSL) Central Depository Services (Incils) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futures, Martistal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbal-400013 or send an email to habideek.avoting@colaindlac.com or call on 022-2005859/43.

or Mr. JK. Single, Senior Manager, Ms. Alankit Assignments Limited, Alankit House, 4E/2, Jhanddevelan Estension, New Delhi — 110 055, India through email at ra@glankit.com or or Telephone No. 011-42541234.

The results of voting on the resolutions set out in the Notice of the AGM shall be declared within 48 hours of conclusion of the AGM. The results declared along with the report of the Sortificizer shall be pleaded on the website of the Company www.jlindai.com and on the website of CDSI. Immediately after the declaration of result by the Chairman or a person authorised by him and the results shall also be communicated to the Stock Exchanges.

For MAHARASHTRA SEAMLESS LIMITED

Date : September 04, 2020 Place : Mumbal



Shiv Kumar Sir Whole Time Dir

Reliance Broadcast Network Limited

CIN: U64200MH2005PLC156355 e: : Unit No. 503, 5th Floor, ARC Plaza Industrial Entate, 48 Ochiwara ogestiwari (Weat), Mumbal – 400102 Tel.: +91 22 2632 8397 Investora@ardiobigtm.com, Websita: www.rellancebroadcast.com

Notice to the Members

NOTICE is hereby given that the "A naus General Meeting (ASM*) of the Members of Reliance Broadcast Network Limited (the Company / RBML) is scheduled to be held on Saturday, Septembe 22, 2023 et 10-09. AM, (SST), through Video Conference (VCf) 10-09x Audio Vissues Means (CAVM*) to transact the business, as ast out in the Notice of the AGM only through a-voting facility. The AGM will be held through VC 10-04VM in compliance with the provisions of the Companies Azt, 2011. And and circulars dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs. Reality for appointment of proxy will not be evallable for the AGM. The instructions for Johns the AGM electronically are provided in the Notice of the AGM.

Affairs. Feelilly for appointment of proxy will not be available for the AGM. The instructions for joining that AGM electronically are provided in the Notice of the AGM.
Notice of the AGM along with the Annual Report 2019-20 is being sent only through electronic mode to those members whose a-mail activenesse are registered with the Company or Central Depository Services will be the Company or the Company or Central Depository Services (India) United (COSL) or National Securities Depository Lid (NSICL) (Depositories) and will also be available to the Company we would be a company or Central Depository Services will be company or Central Depository Services (India) United (COSL) or National Securities Depository Lid (NSICL) (Depositories) and the websites or Xir in Vechnological Period (India) (In

clate* data i.e. Friday, September 18, 2020 only shall be entitled to avail the facility of remote e-voting. Members who are holding shares in Physical Form or who have not registared their e-mail address with the CompanyTo-positiories or any person who acquires shares of the Company, and becomes a Member of the Company after the notice has been sent electronically by the Company, and that shares as of the dustrial date i.e. Friday, September 18, 2020, may obtain the login ID and password by senting a request to that in the state of the sta

Queries (grivennose) farry, with regards to e-voting, may be addressed to the Company Secretary through p-mail at investors@radjobidm.com or cell at +91 40 6716 1500 or may please visit Help and FACs section wealiable at Kfintach's website at <a href="https://doi.org/10.1001/journals-to-the-normal-to-the-no

Place : Mumbal Date : 05.09.2020

WANBURY LIMITED

Address: BSEL Tech Park, B - Wing, 10* Foor, Sector 30-A,
Opp. Vasih Railwig Stoice, Vashi, Mew Mumbai - 400 700. Tel: +81-22-6794222 Fast: +81-22-67942117,833,
E-mail: shares @ wenbury.com, Webstein: symx-andrug.com, CNL 15: 000HH1838PLC:0044465, www.warbury.com

NOTICE is hereby given that the 32rd Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company will be held on Monday, 28rd day of September, 2020 at 11:30 A.M. (BT) through Wideo Contrense (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the notice of the AGM.

Video Conference (VC) / Other Audio Visual Mesins (OAVM) to transact the businesses as set out in the notice of the AGM.

In view of the ongoing COVID 19 Pandemia and lockdrown declared by the Government, the Ministry of Corporate Affairs (MCQ) has issued General Circular and table 8 April 2020, 15th April 2020 and 5th May 2020 and Circular issued by the Socurities and Exchange Board of India (SEB) dated 12th May 2020 and Circular issued by the Socurities and Exchange Board of India (SEB) dated 12th May 2020 and Circular issued by the Socurities and Exchange Board of India (SEB) dated 15th May 2020 and Circular issued by the Socurities and Exchange Board of India (SEB) dated 15th May 2020 and Circular issued by the Socurities and Exchange May 2020 and 5th May 2020 and 15th May 2020 and 2020 an

Shareholders who hold shares in physical mode and have not updated their email addresses with the Company / Deocsitory Participantie/ / Registrar and Share Transfer Agents ("RTA") are requested to update their email addresses by writing to the Company's RTA, Me. Sharex Dynamic (India) Pvt. Ltd. with subject line 'Request to update small id' at support sharexindia.com. Shareholders are requested to submit request letter mentioning the Folio No. and Name of Shareholder along with scanned copy of the Share Certificate (front and back) and self-aftested copy of PAN card and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the neglistered address of the Shareholder. Shareholders who hold shares it neglected to register/ update their small addresses are requested to register/ update their small addresses are requested to register/ update their small addresses with their Depository Participantics.

update their omail addresses with their Depository Participant(s).

NOTICE is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable Rules made thereunder and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disadosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tusedey, 22" September, 2020 (both days inclusive) for the purpose of 32" Annual General Meeting.

General Meeting.

Members are hereby informed that in compilance with the provisions of Section 106 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof), Regulation 44 of the Securities and Exchange Soard of India (Lieting Obligations and Disclosure Requirements) Regulations (105 Citaling Regulations). Secretarial Standard - 2 (SS-2) or General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, MCA Circulars and SEII Circular, the Company is providing to the Members the facility to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM by electronic means and the business may be transacted through the averaging services ("ramotic e-voting") provided by facility ("e-voting") at the AGM to be held through VicCAVM facility and the Shareholders who have not already cast their vote by remote e-voting she bed to exercise their right to vote during the AGM, through e-voting.

The Company has appointed Mk, Kala Agarwal, Practicing Company Secretary (Membership).

The Company has appointed Ms. Kala Aganwal, Practicing Company Secretary (Membership No. 5976 & Certificate of Practice No. 5556) as Scrulinizer to scrutinize the remote e-voting and e-voting a the AGM in a fair and transparent manner.

The instructions for remote e-voting and e-voting are given in the Notice of the AGM. Shareholders are requested to note the following:

- Shareholders are requested to note the following:

 a) The remote e-voting will commence on Friday, 38* September, 2020 at 09:00 A.M. and
 ends on Sundey, 27* September, 2020 at 05:00 P.M (15T). The remote e-voting module
 shall be classical by COSL for voting thereafter and Shareholders will not be allowed to
 vote electronically beyond the said date and time. During this period, Shareholders of the
 Company holding shares either in physical form or in dematerialized form, as on the
 cut-off data, i.a., Monday, 21* September, 2020 may cast their vote by remote e-voting on
 the resolutions specified in the Notice of the AGM. Shareholders who have cast their vote
 by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM to be held through
 VC/CAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a
 resolution is cast by the Shareholder, they shall not be entitled to designed its subsequently.

 The voting rother of the Shareholder, they shall not be accessed a service a service a service or a service of the company of the c
- VC/OAVM, but they shall not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is cast by the Rhareholder, they shall not be ellowed to change it subsequently.

 b) The voting rights of the Shareholders (for voting through remote e-voting or e-voting at the AGM, hall be in proportion to their share in the Pali-up Equity Share Capital of the Company as on the cut-off data, i.e., Monday, 21* September, 2020. A person whose mame is recorded in the Register of Shareholders or in the Register of Shareholders and the Company and becomes a Shareholder of the Company altor the daglach of the AGM Notice and holdes shares as on the cut-off data, may notes to the Notice of AGM and Person who is not a Shareholder as on the cut-off data hound treat the Notice of AGM relating to instructions on Remote e-voting and e-voting for information purposes only.

 A copy of the AGM Notice along with Annual Report for the Financial Year 2012-2020 is available on the websites of the Company at www.wanbury.com and on the websites of the Stock Exchanges where the shares of the Company are listed, viz., BSE Limited -www.bsalndla.com and National Stock Exchange of India Limited www.nselndla.com. A copy of the AGM Notice is also available on the website of CDSI. at www.evoingindia.com.

 The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than 4 (Fonty-Egith) hours from the confusion of the AGM Notice is also available on the company website, viz., www.wanbury.com and contained and the confusion of the AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, viz., www.wanbury.com and BGE Limited and National Stock Exchange of India Limited.

In case you have any queries or issues regarding remote e-voting and e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual evallable at www.evoting.nda.com under help section or write an email to helpdesk.evoting @cdslinda.com or contact Mr. Rakesh Dalvi (1600 22 5333 / 022-2305 8342). Abrarholders who would like to express their views or ask questions during the AGM mat register themselves as a speaker by sending their request from their registered email address mentioning their name, DP ID and Client ID/folio number, PAN, mobile number along with their queries to shares @wanbuy.com seven days prior to the meeting.

Navi Mumbal, 4th September, 2020

Jitendra J. Gandhi Company Secretary

एचएलव्ही लिमिटेड

(याआधी हाॅटेल लिलाव्हेन्चर लिमिटेड नावे जात सीआयएन : L55101MH1981PLC024097

नोंदणीकृत कार्यालय : दी लीला, सहार, मंबई - ४०० ०५९. दूर. क्र. : ०२२-६६९१ १२३४ फॅक्स : ०२२-६६९१ १४५८ वेबसाईट : www.hlvltd.com ईमेल : investor.service@hlvltd.com

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर इतर बाबींसह विचारविनिमय करणे व त्यांना मान्यत देण्याकरीता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी आयोजित करण्यात येत आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.hlvltd.com वर तसेच स्टॉक एक्सचेंजची www.bseindia.com vww.nseindia.com वरही उपलब्ध आहे. एचएलव्ही लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई सावित्री यादव दिनांक : ३ सप्टेंबर, २०२०

METALS LIMITED नोंदणीकृत कार्यालय: ३३,, नरिमन भवन २२७, निरमन पॉईंट, मुंबई- ४०० ०२१ फोन: ०२२-२२०२६४३७ ईमेल: shareholder@modison.com वेबसाईट : www.modison.com सीआयएन क्र.:

MODISON

ਕੁਚਾੜਮੀ ਹੈ।

is hereby given to

PUBLIC NOTICE

the public that MRS. PUSHPA

CHATTERJEE is registered

member of our society holding

share certificate no. 20 dated

8th November 1965 consisting

of 5 fully paid up shares having

face value of Rs.50/- each

bearing distinctive Nos 96 to 100 (both Inclusive

and as a registered member

ON THE 1ST FLOOR OF

SOCIETY LTD ALSO KNOWN

AS PREM SAGAR SITUATED

ON 703 LINKING ROAD

KHAR WEST MUMBAI 400052

SOCIETY REGD NO BOWHSG-298

She has applied to the society

for issue of duplicate share

certificate on the ground that

she has lost / misplaced the

original share certificate

She has also confirmed to the

society that she has not created

any 3rd party right by handing

over / delivery of the original

share certificate to any party or

person. Any party or persor

has or have any claim b

holding possession of the

original share certificate, are

requested to register their claim

together with documentar

evidence thereof to the society

at their office within 14 days

from the date hereof. If no

claim is received, the society

certificate to MRS PUSHPA

CHATTERJEE and thereafter

claim if any received by the

society will not be considered

and the same shall be treated

For THE VISHNU CO OPERATIVE

HOUSING SOCIETY LTD

WEST MUMBAI 400052.

Hon.Secretary/Chairman

🕌 💶 निओजेन केमिकल्स लिमिटेड

कॅडबरी कं. समोर. पोखरण रोड नं. २. खोपट. ठाणे-४०० ६०१.

आणि लाभांशावरील करभार यावरील माहिती

जनरल सर्क्यलर क्रमांक २०/२०२०. १३ एप्रिल. २०२० दिनांकित १७/२०२०. ८ एप्रिल. २०२०

दिनांकित १४/२०२० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने जारी केलेले १२ मे,

२०२० दिनांकित सर्क्युलर क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९

सर्वसाधारण सभा (''एजीएम'') सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. वार्षिक अह्वालासह

एकत्रितपणे त्यांनी परवलेल्या त्यांच्या ई-मेल आयडीज वर सर्व सभासदांना पाठवलेल्या एजीएमच्य

सचनेत नमद केलेले कामकाज करण्यासाठी कोणत्याही प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग

मुविधा (व्हीसी) आणि अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. त्यांची एक

प्रत कंपनीची वेबसाईट <u>https://neogenchem.com/annual-reports/</u>, स्टॉक एक्सचेंजेस च्या

वेबसाईट <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> व कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम

२०१४ चा नियम २० व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स

२०१५ (''एलओडीआर'') चे रेग्युलेशन ४४ ला अनुसरुन कंपनीला तिच्या सभासदांना, ३१व्या

एजीएमच्या सचनेच्या टिपांमधील तपशिलांत मांडलेल्या पद्धत व प्रक्रियेनसार लिंक इनटाईम इंडिया

प्रायव्हेट लिमिटेड ने परवलेल्या इलेक्टॉनिक व्होटींग प्लॅटफॉर्म वापरून एजीएमच्या सचनेतील ठरावांवर

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांची मते देण्याकरिता ची सुविधा रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मध्ये ई-व्होटींग

सह पुरवतांना आनंद होत आहे. सभासदांचे मतदान अधिकार, शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट-

कोणतीही व्यक्ती इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ३१ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर

कंपनीची सभासद बनली आणि शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत

असेल आणि ई-व्होटींगमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असेल ती <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या ई-व्होटींग सिस्टीम वर नोंदणी करून लॉगीन आयडी आणि

पासवर्ड मिळवू शकते. ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशी किंवा समस्यांच्या बाबतीत, कृपया

ए) ते रिमोट ई-व्होटींग लॉगीन केडेन्शिअल्स वापरुन भागधारक /सभासद अंतर्गत लाईव्ह स्टीमिंग लिंक

https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (''एफएक्यज' आणि इन्स्टाव्होट ई-व्होटींग मॅन्युअल पाहावे किंवा enotices@linkintime.co.in वर एक विनर्त

एजंट ची वेबसाईट <u>https://instavote.linkintime.co.in</u> वर उपलब्ध आहे.

ऑफ डेट रोजीस त्यांनी धारण केलेल्या शेअर्स च्या प्रमाणांत असतील

पाठवावी किंवा दू.: ०२२-४९१८६००० वर कॉल करावा

सभासदांनी ध्यानांत ठेवावे की:

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०.

'सर्क्युलर्स'') नुस्तर निओजेन केमिकल्स लिमिटेड (''कंपनी'') ची एकतिसावी (३१वी) वार्षिक

703 LINKING ROAD KHAR

shall issue duplicate

as waived.

Dated this 05th day

Of September 2020

is holding FLAT NO 11

WING OF THE VISHNU

OPERATIVE HOUSING

मंबई, शनिवार, सप्टेंबर ५, २०२०

एल५१९००एमएच१९८३पीएलसी०२९७८३ सूचना सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीकरिता कंपनीच्या अलिप्त आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवर इतर बाबींसह विचारविनिमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरीता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / इतर ऑडिओ व्हिज्वल्स माध्यमादारे सोमवार, १४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ११.३० वा. आयोजित करण्यात येत आहे. सदर सूचनेमधील मजकूर कंपनीची वेबसाईट

www.modison.com वर तसेच स्टॉक

एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com

मंडळाच्या आदेशानुसार मोडिसन मेटल्स लिमिटेड करिता सही/-मनिका अरोरा

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव दिनांक: ०४ सप्टेंबर, २०२०

वरही उपलब्ध आहे.

मुल्लर ॲड इंडिया लिमिटेड

सही/-

सी-२०४, २रा मजला, माधवा, बांद्रे कुर्ला संकुल-मुंबई-४०००५२ सीआयएन : एल ६३०९० एमएच १९१७ पीएलसी ००७८९६

याद्वारे सचना देण्यांत येते की. कंपनीच्या सभासदांची १०३वी एजीएम सोमवार. २८ सप्टेंबर. २०२० रोजी दु. ३.०० वा. एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ने पुरवलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत होईल. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ५ में, २०२० च्या सर्क्युलर सह वाचता ८ एप्रिल, २०२० चे व १३ एप्रिल, २०२० चे सर्क्युलर (एकत्रित उल्लेख एमसीए सर्क्युलर्स) आणि दिनांक १२ मे, २०२०च्या लेखी सर्व्यलर नसार कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवले आहेत त्या संभासदांना कंपनीने एजीएमची सूचना शुक्रवार, ०४ सप्टेंबर, २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.mulphico.co.in व एसई वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि त्याच प्रमाणे एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evot</u>ing.nsdl.com असून डाऊनलोड करता येईल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या रेग्युलेशन २० व सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४च्या अनुपालनांत सभासदांना एनसडीएल ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम वापरुन एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा (ई-व्होटींग) देऊ केली आहे. सभासदांचे मतदान अधिकार शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरण झालेल्या समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील

रिमोट ई-व्होटींग कालावधी गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.३० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.३० वा. (भाप्रवे) संपेल. ह्या कालावधी सभासद इलेक्ट्रॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. ई-व्होटींग साठीची सविधा एजीएम मध्ये ही उपलब्ध केली जाईल आणि सभेपवीं रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत न देणाऱ्या सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचे ई-व्होटींगचे अधिकार वापरणे

ज्या सभासदांनी सभेपुर्वी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते देखील सभेस हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील.

सभेची सचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनली आणि १८ सप्टेंबर, २०२० ह कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती <u>www.evoting.nsdl.com</u> विनंती पाठवून युजर

ह्या सूचनेतील प्रस्तावित ठरावांसाठी ई-व्होटींग करिता लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासाठी डिपॉझिटरीकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांसाठी प्रक्रिया : प्रत्यक्ष भागधारकांसाठी-कपया फोलीओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणापत्राची स्कॅन्डप्रत (पढील आणि मागील), पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची

स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) सारखे आवश्यक तपशिल ई-मेल ने कंपनी/आरटीएच्या ई-मेल आयडीवर पाठवावी. डिमॅट भागधारकांसाठी-कृपया डिमॅट खाते तपशिल (सीडीएसएल-१६अंकी लाभार्थी आयर्डी

किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी). नाव कलायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) कंपनी/आरटीए ई-मेल आयडीवर पुरवावेत

कंपनी/आरटीए ने एनएसडीएल शी समन्वय साधून वरील प्रमाणे भागधारकांना लॉगीन क्रेडेन्शिअल्स परवावेत.

रिमोट ई-व्होटींग संबंधातील तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना बघावी. ई-व्होटींग संदर्भात तुम्हाल कोणतीही चौकशी करायची किंवा समस्या असली तरी तुम्ही हेल्प सेक्शनखाली www.evotingindia.com येथे उपलब्ध क्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाहू शकता किंवा www.evoting.nsdl.com ई-मेल लिहू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन मतदान सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याकरिता टोल फ्री क्र. १८००-२२२-९९०

वर कॉल करू शकता पी.व्ही. मोहन दिनांक: ०४.०९.२०२० पर्ण वेळ संचालव डीआयएन:००१९५०५१ ठिकाण : मुंबई

त्व न्यू इंडिया को−ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टिस्टेट शेड्युल्ड बँक)

कॉर्पोरेट कार्यालय: न्यू इंडिया भवन, ए. व्ही. नागवेकर मार्ग,

प्रभादेवी, मुंबई-४०० ०२५ एनआय/सीओ/आरइसी/०१२१४०११००००१०५/ ३१ / २०२०-२१ विनांक : १७.०८.२०२०

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड

एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)

П	अन्वये सूचना	
Y	१. सौ. जयश्री कल्पेश शाह	कर्जदार
	फ्लॅट क्र. ००१, तळमजला, बी/२ विंग,	
н	''करण एलिजन्स'', प्रेम करण एलिजन्स	
	सीएचएसएल, जी. सी. सी., जवळ	
	मिरा-भाईंदर रोड लगत, मिरा रोड (पू) ठाणे - ४०११०७	
	२. श्री. कल्पेश रमेशचंद्र शाह	…सह−कर्जदार
	फ्लॅट क्र. ००१, तळमजला, बी/२ विंग,	
	''करण एलिजन्स'', प्रेम करण एलिजन्स	
	सीएचएसएल, जी. सी. सी., जवळ	
	मिरा-भाईंदर रोड लगत, मिरा रोड (पू) ठाणे - ४०११०७	
	३. श्री. जितेंद्र भिकालाल शाह	हमीदार
	ए/२०५, गुरु विहार सीएचएसएल,	
	वसंत नगरी स्पोटर्स मागे, वसई (पू)	
	जिल्हा - पालघर - ४०१२०१९	
	४. श्री. संजीव एम. कबानी	हमीदार
	१०२, मेहता कुंज, एस. एन. पाटील मार्ग,	
	धोबी घाट लेन, जे. पी. रोड, अंधेरी (प) मुंबई - ४०००५८	

१. मे. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (यानंतर बँक असा उल्लेख) जिची एक शाखा आहे बोरिवली पश्चिम शाखा येथे यांनी तम्ही क. १ आणि २ यांना येथील खालील नमंद मंजरी पत्रामध्ये समाविष्ठ अरी आणि शर्तीवर रु. २७,००,०००/- (रुपये सत्तावीस लाख मात्र) ची मुद्दत कर्ज सुविधा (यानंतर 'सदर पतसुविधा' असा उल्लेख) मंजुर केली आहे आणि तुम्ही क्र. ३ आणि ४ यांनी हमीदार म्हणून व्याज परिव्यय, प्रभार आणि खर्चासह सदर मुदत कर्जाच्या अंतर्गत देय आणि थकीत रकमेच्या परताव्याची हमी दिलेली आहे. मंजरी पत्र आणि मदत कर्जाचा तपशील खालीलप्रमाणे :-

महोदय/महोदया,

मंज्री पत्र क्र.	स्विधेचा मंजूर		विद्यमान थकबाकी रुपयात		
आणि तारीख	प्रकार	रक्रम			
		लाखात			
एनआय/सीआरपीआर/५०	गृह कर्ज	२७.००	सौ. जयश्री कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश		
२/२०१७-१८		लाख	रमेशचंद्र शाह यांच्या नावे असलेला		
१५.१२.२०१७			मोजमापित ३७.९१ चौ. मी., 'करण		
			एलिजन्स', प्रेम करण एलिजन्स		
			सीएचएसएल, स्थित आहे. जीसीसी जवळ,		
			मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पू) ठाणे -		
			४०११०७ वरील समतुल्य गहाण प्रभार		

२. तम्ही क्र. १ आणि २ यांनी व्याज, परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित सदर पत सविधेचे अंतर्गत देय आणि थकीत रकमेचा परतावा सुरक्षित करण्यासाठी बँकेच्या नावे खालील मिळकतीवर समतुल्य गहाण प्रभार निर्माण केले आहेत. तुम्ही मिळकतीचे मूळ नामाधिकार विलेख सुद्धा जमा केले आहेत आणि सदर मिळकतीवर प्रभार निर्माण करण्यासाठी आवश्यक दस्तावेज सुद्धा निष्पादित केले आहेत.

मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे :-सौ. जयश्री कल्पेश शाह आणि श्री. कल्पेश रमेशचंद्र शाह यांच्या नावे असलेला मोजमापित ३७.९१ चौ. मी.. 'करण एलिजन्स'. प्रेम करण एलिजन्स सीएचएसएल, स्थित आहे. जीसीर्स जवळ, मिरा-भाईंदर रोड, मिरा रोड (प) ठाणे - ४०११०७.

३. तुम्ही क्र. १ ते ४ यांनी वारंवार विनंती आणि स्मरणपत्रे पाठवूनही सदर कर्जाच्या अंतर्गत देय आणि थकीत रकमेचा परतावा करण्यास कसूर केली आहे आणि त्यामुळे खाते आयआरएसी नॉर्मस्वरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ३१.०३.२०२० पासून परिणामांसह नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे

४. पुढील व्याजासह एकत्रित वरील सदर पतसुविधेच्या अंतर्गत बँकेला देय आणि उर्वरित थकबाकी रक्कम

Giellelania.		
कर्ज खाते क्र.	उर्वरित थकबाकी रक्कम	पुढील व्याज
०१२१४०११०००१०५	₹. २७,३४,५७०.७०	०१.०४.२०२० पासूनचे मासिक आधारे चक्रवाढीने द.सा. १०.००% आणि व्याजाच्या साध्या दराने द.सा. २% दराने दंड व्याज
0 2		

५. तुम्ही क्र. १ ते ४ यांना सदर तारखेपासून ६० दिवसात येथील वरील नमूद दराने त्यावरील पुढील व्याजासह एकत्रित रु. २७,३४,५७०.७० (रुपये सत्तावीस लाख चौतीस हजार पाचशे सत्तर आणि पैसे सत्तर मात्र) ची रक्कम अदा करण्यासाठी याद्वारे बोलविण्यात येत आहे, कसूर केल्यास बँक ''सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदीन्वये येथील वरील नमूद गहाण मिळकतीमधील बँकेच्या तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीकरिता पावले उचलेल याची कपया नोंद घ्यावी.

६. सदर कर्जाच्या अंतर्गत बँकेला देय आणि थकीत रक्कम ही येथील वरील नमद मिळकतीवरील गहाणादा सरक्षित आहे. वरील सदर सचना प्राप्त झाल्यापासन परिणामांसह तम्हाला सदर गहाण मिळकत किंवा तिच्य कोणत्याही भागावर किंवा मध्ये कोणत्याही प्रकारचा व्यवहार, बोजा, विक्री, हस्तांतर, अभिहस्तांक-आणि/किंवा त्रयस्थ पक्षकाराचा हक्क निर्माण न करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

७. सदर सूचना ही कोणत्याही अन्य कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य आणि आवश्यक मानल्यानुसार अर्श अन्य करवाई आणि/किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी बँकेच्या हक्काला बाधा येऊ न देता आहे.

प्राधिकृत अधिकार्र

 $\underline{\text{https://instameet.linkintime.co.in}} \ \ \overline{\text{arve-}} \ \ \overline{\text{efltfl}}/\overline{\text{ओएeflvH}} \ \ \overline{\text{tgab}} \ \ \overline{\text{triva}}.$ सप्टेंबर, २०२० रोजी स. ५.०० वा. एजीएम मध्ये हजर राह शकतात बी) रिमोट ई-व्होटींग/एजीएम मध्ये रिमोट ई-व्होटींग साठी आणि ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांशाकरिता सभासदांची पात्रता निश्चित करण्याकरिता कट-ऑफ डेट आहे

सी) रिमोट ई-व्होटींग कालावधीची सरुवात शक्रवार. २५ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.०० वा. होईल आणि रविवार २७ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० संपेल.

डी) सभासदांनी एकदा का मत दिले की, त्याला/तिला त्यानंतर ते बदल्याची अनमती दिली जाणार नाही ई) एजीएम मधील ई-व्होटींग सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.०० वा. सुरु होईल आणि एजीएम संपण्याच्या वेळेपासून ३० मिनिटे पूर्ण झाल्यावर संपेल. ह्या कालावधीत, व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत एजीएम मध्ये हजर असलेले आणि एजीएमच्या आधी ई-व्होटींग मार्फत त्यांचे मत न दिलेले सर्व सभासद इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतील.

एफ) रिमोट ई-व्होटींग मार्फत ज्यांनी त्यांचे मत दिले असेल त्या सभासदांना एजीएममध्ये पुन्हा त्यांचे मत देण्याचा हक्क नसेल. जर सभासदांनी दोन्ही प्रकारे मते दिली तर, ई-व्होटींग कालावधीत रिमोट ई-व्होटींग दिलेले मत अवैध समजले जाईल.

जी) संचालक मंडळाने रिमोट ई-व्होटींग आणि एजीएम मधील ई-व्होटींग प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडते की नाही ह्याचा पडताळणी करण्याकरिता तपासणी अधिकारी म्हणन डीव्हीडी अँड असोसिएटस, कंपनी सेकेटरीज पणे चे पोपायटर श्री. देवेंद्र देशपांडे, कंपनी सेकेटरी यांची नियुक्ती केली आहे.

स्पीकर म्हणन नोंदणी: सभेमध्ये त्यांची मते व्यक्त करण्याकरिता किंवा म्हणणे मांडण्याकरिता कंपनी सभासदांसाठी वेळ देईल. जे सभासद सभेत बोलण्यास इच्छक असतील त्यांनी त्यांचे नाव, डीपी आयडी आणि क्लायंट आयडी/फोलिओ क्रमांक व मोबाईल क्रमांक नमूद करुन त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी वरुन शक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५,०० वा. किंवा त्यापर्वी investor@neogenchem.com वर एक ई-मेल पाठवून एक स्पीकर म्हणून स्वतःची नोंदणी करणे अधिकार राखन ठेवते.

इन्स्टामीत लॉगीन/ई–व्होटींग बाबत भागधारक/सभासदांना कोणत्याही चौकशी करायच्या असल्यास ते instameet@linkintime.co.in वर एक ई-मेल पाठवू शकतात किंवा दू.ः ०२२-४९१८६१७५ वर

बुक क्लोजरः कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि अन्य प्रयोज्य तरतुदी व एलओडीआर च्या रेग्युलेशन ४२ नुसार, कंपनीच्या ३१व्या एजीएम मध्ये सभासदांनी मंजुरी दिल्यास लाभांश प्राप्त करण्याकरिता जे हक्कदार असतील त्या पात्र सभासदांना निश्चित करण्यासाठी व एजीएम मध्ये ई-व्होटींग आणि रिमोट ई-व्होटींग साठी पात्रता ठरविण्यासाठी सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण नोंदवही शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस धरुन) बंद राहील. लाभांश आणि लाभांशाचा करभार: शक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत ज्यांची नावे आढळतील त्या सभासदांना लाभांश प्रदान केला जाईल. डिमॅट स्वरूपात धारण केलेल्या शेअर्स च्या संबंधात, डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) ने सादर केलेल्या तपशिलानुसार शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी कामाची वेळ संपताना लाभार्थी मालक म्हणून ज्यांची नावे आढळतील त्या सभासदांना लाभांश प्रदान केला जाईल. लाभांशाचे प्रदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सभासदांच्या बँक खात्यांत केल जाईल आणि वरील सर्क्युलर्स नुसार कंपनी ज्यांनी त्यांचे बँक तपशील डिपॉझिटरीज पार्टिसिपंटस्/कंपनीकडे नोंदवलेले नाहीत त्या सभासदांचे चेक्स/डीडीज रोखून ठेवल आणि एकदा का टाळेबंदी उठवली आणि प्राधिकरणांच्या स्थानिक व राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनसार टपाळ सेवा नियमित सुरु झाली की ते पाठवेल.

कंपनीला योग्य टीडीएस वजा करणे आणि ठरवणे /कर रोखणे शक्य व्हावे म्हणन उशिरात उशिरा शकवार. १८ सप्टेंबर, २०२० रोजी भारतीय प्रमाणपत्र वेळ सं. ५.०० वा. पर्यंत कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट्स (आरटीए) लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लि. यांच्याकडे संबंधित भागधारकांनी लाभांश करभार दस्तावेज सादर करुन ती https://linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html

वर अपलोड केले पाहीजेत. अपूर्ण आणि/किंवा स्वाक्षरी न केलेले फॉर्म्स आणि घोषणापत्रे कंपनीकडून विचारांत घेतली जाणार नाहीत. शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० रोजी भाप्रवे सं. ५.०० वा. नंतर कर निश्चिती/वजावट/कर रोखणे प्रकरणांवरील कोणताही पत्रव्यवहार विचारांत घेतला जाणार नाही. ह्या संबंधातील सर्व पत्रव्यवहार/चौकशा आमचे आस्टीए-लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे त्यांच्या ई-मेल ॲड्रेस rnt.helpdesk@linkintime.co.in येथे करावी. (**ह्या ई-मेल आयडी वर कर** सवलतीचे कोणतेही <mark>फॉर्म्स पाठवूनयेत आणि हा मेल आयडी फक्त चौकशी साठी आहे</mark>). अधिक तपशिलांसाठी, लाभांशाच्या करभारावरील एजीएमच्या सूचनेच्या टीपांमधील टीप क्र. ११ पहावी.

तपशीलांचे अद्ययावतीकरणः कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या नाव, टपाळी पत्ता, ई-मेल ॲडेस, दरध्वनी/मोबाईल क्रमांक, परमनंट अकाऊंट नंबर (पॅन), मॅंडेट्स, नामांकने, मुखत्यारपत्रे बँकेचे नाव व शाखा तपशील, बँक खाते क्रमांक, एमआयसीआर कोड, आयएफएससी कोड ई. सारख्य तपशिलातील कोणतेही बदल कपया तात्काल कंपनी/रजिस्टार अँड शेअर टान्स्फर एजंट (आरटीए) कडे त्यांचा फोलिओ क्र. नमद करने स्वसाक्षांकित कागदोपत्री पराव्यांसह, प्रत्यक्ष पद्धतीने शेअर्स धारण केले असल्यास <u>investor@neogenchem</u>.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर मेल पाठवून आणि डिमॅट स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे अद्ययावत आणि अधिसूचित करावेत.

निओजेन केमिकल्स लिमिटेड साठी दिनांकः ५ सप्टेंबर, २०२०

एमपीआयएल कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन : एल ७४२९९ एमएच १९५९ पीएलसी १६७७५ नों.कार्यालय. :- उद्योग भवन, २रा मजला, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलॉर्ड ईस्ट, मुंबई-४००००१ : +०२-६७४७६०८० ई-मेल : cs@mpilcorporation.cor याद्वारे सचना देण्यांत येते की. कंपनीच्या सभासदांची ६१वी एजीएम सोमवार. २८ सप्टेंबर. २०२० रोजी प्त. ११.०० वा. एजीएमच्या निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज

डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ने पुरवलेल्या व्हीसी/ओएव्हीएम सुविधे मार्फत होईल. निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक ५ मे, २०२० च्या सर्क्युलर सह वाचता ८ एप्रिल, २०२० चे व १३ एप्रिल. २०२० चे सर्क्यलर (एकत्रित उल्लेख एमसीए सर्क्यलर्स) आणि दिनांक १२ मे. २०२०च्या लेखी सर्क्युलर नुसार कंपनी/डिपॉझिटरीजकडे ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस नोंदवले आहेत त्या सभासदांना कंपनीने एजीएमची सूचना शुक्रवार, ०४ सप्टेंबर, २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.mpilcorporation.com व एसई वेबसाईट म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि त्याच प्रमाणे एनएसडीएलची वेबसाईट <u>www.evot</u>ing.nsdl.com असून डाऊनलोड करता येईल.

. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सह वाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या रेग्युलेशन २० व सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४च्या अनुपालनांत सभासदांना एनसडीएल ने पुरवलेल्या इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम वापरुन एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्याची सुविधा (ई-व्होटींग) देऊ केली आहे. तभासदांचे मतदान अधिकार शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२० (कट-ऑफ डेट) रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात असतील.

. रिमोट ई-व्होटींग कालावधी गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२० रोजी स. ९.३० वा. (भाप्रवे) सुरु होईल आणि रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सं. ५.३० वा. (भाप्रवे) संपेल, ह्या कालावधी सभासद इलेक्टॉनिक पध्दतीने त्यांचे मत देऊ शकतील. त्यानंतर एनएसडीएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जार्डल. ई-व्होटींग साठीची सविधा एजीएम मध्ये ही उपलब्ध केली जार्डल आणि सभेपवी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत न देणाऱ्या सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना सभेमध्ये त्यांचे ई-व्होटींगचे अधिकार वापरणे

ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटींग ने त्यांचे मत दिले असेल ते देखील सभेस हजर राह शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास ते हक्कदार नसतील.

. त्रभेची सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद बनली आणि १८ सप्टेंबर, २०२० ह्या कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती <u>www.evoting.nsdl.com</u> विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड मिळव शकते.

ह्या सूचनेतील प्रस्तावित उरावांसाठी ई-व्होटींग करिता लॉगीन क्रेडेन्शिअल्स मिळवण्यासार्ठ डिपॉझिटरीकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवलेले नाहीत त्या भागधारकांसाठी प्रक्रिया :

प्रत्यक्ष भागधारकांसाठी-कृपया फोलीओ क्र., भागधारकांचे नाव, शेअर प्रमाणापत्राची स्कॅन्डप्रत (पुढील आणि मागील), पेन (पेन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) सारखे आवश्यक तपशिल ई-मेल ने कंपनी/आरटीएच्या ई-मेल आयडीवर पाठवावी.

डिमॅट भागधारकांसाठी-कपया डिमॅट खाते तपशिल (सीडीएसएल-१६अंकी लाभार्थी आयर्डी किंवा एनएसडीएल-१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी), नाव कलायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा विवरणाची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत), आधार (आधार कार्ड ची स्व-साक्षांकित स्कॅन्ड प्रत) कंपनी/आरटीए ई-मेल आयडीवर पुरवावेत

कंपनी/आरटीए ने सीडीएसएल शी समन्वय साधून वरील प्रमाणे भागधारकांना लॉगीन क्रेडेन्शिअल्स पुरवावेत. रिमोट ई–व्होटींग संबंधातील तपशिलांसाठी कृपया एजीएमची सूचना बघावी. ई–व्होटींग संदर्भात तुम्हाल

कोणतीही चौकशी करायची किंवा समस्या असली तरी तुम्ही हेल्प सेक्शनखाली vww.evotingindia.com येथे उपलब्ध क्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्यज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह शकता किंवा www.evoting.nsdl.com ई-मेल लिह् शकता किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान सुविधेशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याकरिता टोल फ्री क्र. १८००–२२२–९९० वर कॉल करू शकता

संचालक मंडळाच्या आदेशावरुन सही / -

ठिकाण : मुंबई डीआयएन:०००६२४५३

बॅडी ऑगड मॉरिस इंजि. कं. लि.

सेबी (लिस्टींग ऑब्लिबेशन्स ॲन्ड डिस्क्लोजग रेक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९(१)(ए) आणि रेग्युलेशन ४७(१)(ए) ल अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्य पंचालक मंडळाची सभा ३० जून, २०२० रोर्ज संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वेत्तीय निष्कर्ष विचारात आणि मंजुरीकरिता ऑडिओ व्हिज्वल्स द्वारा शुक्रवार, सप्टेंबर ११, २०२० रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आर्ल

पुढे, सेबी (प्रोहिबिटेशन ऑफ इनसायडर टेडिंग ग्युलेशन्स, २०१५ ला अनुसरुन पद्सिध्द व्यक्त आणि पर्सिध्द व्यक्तींचे जवळचे नातेवाईकाद्वारे ग्युलेट, मॉनिटर आणि रिपोर्ट ट्रेडिंगकरित . . कंपनीच्या कोड ऑफ कंडक्ट नुसार कंपनीच्य सिक्युरिटीज मधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो जुलै १, २०२० पासन आणि वित्तीय निष्कर्ष घोषित केल्यानंतर दिल्यानंतर ४८ तासानंतर सप्टेंबर. १३

ही सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.bradymor is.in आणि बीएसई चे संकेतस्थळ www.bsein

> **ब्रॅडी ॲन्ड मॉरिस इंजि. कं. लि.** करिता सही / -पवन जी. मोरारक

PUBLIC NOTICE

I, Dr. Mulkant Damji Lalan, (Pan No.aaaplo182 G Jeng (aegna No. 9489 3859 5581) declare that I am the owner of shop no. 5 and also member of Navin Manju Co-op. Premises Society Ltd. Situated at Sevaram Lalwani Road, Mulund (W) Mumbal-400 080. Since 1976, I am holding and possessing the said shop no. 5 on ownership basis and share certificate bearing no.57 dated 26th August, 2020. ("the said shop"). declare that in transit I lost one beg containing some papers and documents alongwith Original and Xerox copy of Sale Deed dated 23rd July,1976 of the said shop. The sale deed regarding the shop was executed by my Brother Dr. Ashok Damii Lalan for me with the vendor Smt. Radhamani Amma . I declare that was using the said shop for my own medical dispensary purpose. I declare that No Xerox copy of the said shop's document/s is available either with me or in my Lalan family. The share certificate bearing No.39 dated 1st day of August 1983 regarding the said shop, by mistake, is tore off by me during cleaning of the said shop and it was tore off when was to hand over vacant and empt possession of shop to the said Society as Navin Manju building is due / or going for re-development. I have also requested the society to issue duplicate share certificate in lieu of the tore share certificate No 39 as I need to handove the share certificate and other papers and documents regarding the said shop to the prospective purchaser Mr.Jignesh Kulin Gala. I am submitting an undertaking to the said society that if any false or invalid statement is made I am only personally responsible and liable for such statemer and no one else and in the said society or office bearer of the said society. For the sale of said shop, I have discussed in the family and I have obtained consent of my family members regarding the sale of the said shop. I declare that this public notice is made by me in good health and in sound mind, and declare that anyone finds the same lost/ misplaced documents please hand over either to me at the given address or to my advocate M.P.Sharma, having office at Bwing, Neha Apartments, L.B.S. Marg Bhandup (w) Mumbai 400078 .My residence address is at flat no.519,fifth

floor, Darshana Co-op. Hsg.Ltd, Near campus Hotel,90fLroad, Sane Guruji Nagar, Mulund (E) Mumbai-400081. Place: Mumbai Dated: 05/09/2020

CITIZENCREDIT CO-OPERATIVE BANK LTD (A Scheduled Multi-State Bunk) नॉदणीकृत कार्यालयः सिटिझनक्रेडिट सॅटर, सीटीएस नं. २३६, मार्वे रोड, ऑरलेम, मालांड (प.), मुंबई-४०० ०६४. _ ताला सूबना

न्याअर्थी, सिटिझनक्रेडिट को-ऑपरेटिख बॅक लि.चे प्राधिकृत अधिकारी म्हणून असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी सुख्का होत (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ३ यासह वाचलेल्या कलम १३(१२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराच्या अमलबजावणीत आणि वित्तिय मतेची सुरक्षितता व पुनर्रचना आणि सुरक्षा हीत कायदा २००२ (२००२ चा ५४) अंतर्गत खालील गहाणकार / ऋणको / हमीदार । श्री. अशोक शेट्टी, श्री. ऑस्टिन डिसोझा आणि श्री. संतोष शेट्टी यांच्यावर उक्त स्वीकृतीच्या तारखेपासून दिवसांच्या आत प्रदानाच्या तारखेपर्यैत निघालेले आणि निघावयाचे सर्व किंमत, आकार व खर्च आणि संविदात्मक दरातील पूढील व्याजासह एकत्रीत ३०/११/२०१९ प्रमाणे देय व्याज अधिक मुद्दल रक्कम रु. १५,२३,५१६.१८ (रुपये पंचरा लाख तेवीस हजार पाचशे सोळा आणि पैसे अठरा) असलेल्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या रकमेची परतफेड करण्याकरिता उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत दिनांकित ०२/१२/२०१९ मागणी सूचना निर्गमित करण्यात आली आहे. यावरील नमूद केलेले गहाणकार / ऋणको / हमीदार रकमेची परतफेड करण्यास असमर्थ ठरले आहेत. याद्वारा ऋणको तसेच आम जनतेस सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी आज दिनांक ०२ सेप्टेंबर २०२० रोजी सुरक्षा हीत (अंमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ८ यासह वाचलेल्या चक्त कायद्याच्या कलम १३ च्या पोट-कलम (४) अंतर्गत त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांच्या लवजावणीत याखाली वर्णिलेल्या मालमत्तेच ताबा घेतला आहे. विशेषकरुन गहाणकार/ ऋणको / हमीदार आणि आम जनतेस याहारा साक्य करण्यात येते की त्यानी मालमत्तेशी गेजताही व्यवहार करु नये आणि मालमत्तेशी केलेला कोणताही व्यवहार प्रदानाच्या तारखेपर्यंत ०१/१२/२०१९ च्या प्रभावापासून निघणारे आणि निघालेली सर्व किंमत, आकार व खर्च, इ. तसेच संविदात्मक दरात अधिक व्याजासह एकत्रीत ३०/११/२०१९ रोजी प्रमाणे देणी असलेल्या रु. १५,२३,५१६.१८ (रुपये पंघरा लाख तेवीस हजार पावशे सोळा आणि पैसे अठरा) या रकमेकरिता सिटिझनक्रेडिट को—ऑपरेटिव्ह बँक लि. च्या आकाराच्या विषयाधीन असेल. सुरक्षित मत्तेच्या विमोचनाकरिता वेळोवेळा उपलब्ध असलेल्या कायद्याच्या कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदीकडे लक्ष्य वेधीत आहेत.

मालमत्तेचे वर्णन फ्लेट क्र. ६०२, "A" विंग, साई आकृति एंपायर बिल्डिंग, जुना सर्वे क्र. २५२, नवीन सर्वे क्र. ४३, हिस्सा क्र. ९, नवघर गाव, मायंदर (पूर्व), जि. ठाणे ४०१२०८. क्षेत्र ४६.३५ चौ. मीटर. बिल्ट

प्राधिकृत अधिकारी (सिटिझनक्रेडिट दिनांकः ०२.०९.२०२०

अप (श्री. अशोक शेट्टी यांच्या मालकीचे)

नवनीत एज्युकेशन लिमिटेड

सीआयएन : एल२२२००एमएच१९८४पीएलसी०३४०५५ नोंदणीकृत कार्यालय : नवनीत भवन, भवानीशंकर रोड, दादर (प.), मुंबई - ४०० ०२८. फोन : ०२२-६६६२ ६५६५ फॅक्स : ०२२-६६६२ ६४७० ईमेल : secretarial@navneet.com वेबसाईट : www.navneet.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० रोजी द्पारी ३.३० वा. व्हिडिओ कॅन्फरसिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') द्वारा एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार नियमित व्यवसाय सुरु करण्यासाठी भरवव्यात येणार आहे. दि. ५ मे, २०२० रोजीचे निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेले जनरल सर्क्यूलर सहवाचाता दि. ८ एप्रिल, २०२० व १३ एप्रिल, २०२० ची जनरल सर्क्युलर्स (एकत्रित उल्लेख 'एमसीए सर्क्युलर्स') आणि दि. १२ मे, २०२० चे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') सर्क्युलर नुसार कंपनीने ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी किंवा रजिस्ट्रार अँड शेर ट्रान्सफर एजंट आणि डिपाँझिटरीज कडे नोंदवले आहेत, त्या भागधारकांना केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल २०१९-२० सह ३४ व्या एजीएम ची सूचना पाठवली आहें. एमसीए सर्क्यूलर्स आणि सेबी सर्क्यूलरद्वारे एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवल्यावाचून काही अडत नाही. इतर गोष्टींबरोबर, ३४ व्या एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणात्मक निवेदन असलेला कंपनीचा वार्षिक अहवाल २०१९-२० कंपनीची वेबसाईट www.navneet.com वर आणि स्टॉक एक्सचेंजे सच्या वेबसाईट म्हणजेच www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमांतर्गत कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर्स आणि शेअर ट्रान्सफर बुक्स, बुधवार, दि. २३ सप्टेंबर, २०२० ते सोमवार, दि. २८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवसांचा समावेश) एजीएमसाठी बंद राहील. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८, त्यातील नियमांतर्गत आणि नियमांच्या यादीतील नियम ४४ च्या अनुषंगाने कंपनीला नोंदणीकृत सदस्यांना ई-मतदान सुविधा पुरवताना आनंद होत आहे. कंपनीने सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस (इंडिया) लिमिटेड (सिडिएसएल) पुरवलेल्या ई-मतदान सुविधेचा उपयोग करून घेतला आहे. ही सुविधा ३४ व्या र्जीएम पूर्वी व एजीम सुरू असताना उपलन्ध करून देण्यात आली आहे. ई-मतदान प्रक्रिया स्वच्छ आणि पारदर्शक स्वरूपात पार पडावी यासाठी कंपनी सेक्रेटरी सुनील म. देढिया, प्रोपरायटर सुनील म. देढिया आणि कंपनी, कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिस यांची नेमणूक छाननीकर्ता म्हणून करण्यात आली आहे. ई-मतदान कालावधी गुरुवार, दि. २४ सप्टेंबर, २०२० रोजी (सकाळी ९.०० वाजता) सुरू होईल आणि रविवार, दि. २७ सप्टेंबर, २०२० रोजी (संध्याकाळी ५.०० वाजता) समाप्त होईल. त्यानंतर सिडिएसएल सदर ई-मतदान मोड्युल मतदानासाठी अनुपलब्ध करील. एकदा सदस्याने ठरावावर मतदान केले की त्यानंतर सदस्याला ते मत बदलता येणार नाही. सदस्यांचे मतदान अधिकार हे त्यांनी 'कट ऑफ डेट' सोमवार, दि. २१ सप्टेंबर, २०२० रोजी धारण केलेल्या भागांच्या संख्येनुसार असेल.

ई-मतदानविषयीची काही शंका / तक्रार असेल तर www.evotingindia.com मधील FAQ ची मदत घ्या किंवा helpdesk.evoting@cdslindia.com. या ID वर e-mail पाठवा.

> करिता नवनीत एज्युकेशन लिमिटेड सही/-

मुंबई, ४ सप्टेंबर, २०२०

अमित बुच कंपनी सचिव

Fullerton

फुल्लर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड कॉपोरेट कार्यालय : मजला ५ आणि ६, बी- विंग, सुप्रिम आयटी पार्कम सुप्रिम सिटी, पवई, मुंबई - ४०००७६

नोंदणी कार्यालय : मेघ टॉवर्स, मजला ३, जुना क्र. ३०७, नवीन क्र. १६५, पूनामल्ली हाय रोड, मदुरावोयल, चेन्नई- ६०००९५

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ (६) आणि ९ (१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारिर आहेत. ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा हा फलरटन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड/तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला आहे ती खालील नमद कर्जदार आणि जारकः नचन क्राच्या करणा हुन्तरम् शब्दा तम अपनाप्त करमा स्थानका आध्या आवश्या आवश्या आपना आसी और सी खीसारी मुस्स हमीदार यांकेहत फुस्तरम होडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड तियाण घनकोना वर्षकीत वसुलिया वासंखपेत त्यावरील पुढील क्याञ आणि इतर खर्च आणि वरील नमूद धकबाकीच्या वसुलीसाठी खालील नमूद तारीख आणि वेळेत ''जे आहे जेथे आहे'' 'जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख सुध्दा खाली नमूद केलेली आहे.

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ : ०७/१०/२०२० रोजी स. ११.०० ते दु. ०१.०० (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह) २. सहभागी होण्याचे विनंतीपत्र/केवायसी दस्तावेज/इ.अ.र. चा पुरावा इ. सादर करण्यासाठी तारीख आणि वेळ : ०६.१०.२०२०

अनु. क्र.	कर्जदार/हमीदारांचे नाव आणि पत्ता सह कर्ज खाते क्रमांक	मागणी सूचना तारीख आणि थकीत रक्कम	तारण मत्तेचे वर्णन
१	कर्ज खाते क्र. ६०१८०७२१०१६५६६४ आणि ६०१८०७५१०१६८०३० १) गजानन मथुकर पवार, २) स्वाती गजानन पवार, ३) मे. विघ्नेश डेकोरेटर (प्रोप्रा. गजानन पवार) पत्ता १: फ्लॅट क्र. ०८, इमारत ए २, १ला मजला, जय पुनित नगर को अपेरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी, प्लॉट क्र. १, भट लेन, एस. व्ही. रोड, पोईसर बस डेपो जवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ पत्ता २: आशा निवास डोंगरी, फातिमा माता लेन, उत्तन भाईंदर (पश्चिम), ठाणे-४०१ १०१.	दिनांक २२.०५.२०१९ क. ६५,९७,९१८.११ (रुपये पासप्ट लाख सत्याण्णव हजार नऊशे अठरा आणि पैसे अकरा मात्र)	फ्लॅट क्र. ०८, इमारत ए २, १ला मजला, जब पुनित नगर को -ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी, प्लॉट क्र. १, भट लेन, एस. व्ही. रोड, पोईसर बस डेपो जबळ, बोरिवली (प.), मुंबई-४०० ०९२ चे मुल्य

(रुपये शह्याऐंशी लाख मात्र) (रुपये आठ लाख साठ हजार मात्र) रु. ८६,०००/- (रुपये शह्याऐंशी हजार मात्र) विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया फुलरटन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड/तारण धनकोच्या वेबसाईट (https://disposalhub.com an

तिकाण : मुंबई

फळर्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

प्राधिकत अधिकार्र

स्पिडएज कमशिअल्स लिमिटेड सीआवएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४५०३

नोंद<mark>णीकत कार्यालयः भंसाली हा</mark>ऊस, ए–५, ऑफ विरा देसाई रोड, अंघेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३ फोत्तः (९१-२२) २६७३ १७७९ ॰ फॅक्सः (९१-२२) २६७३ १७९६ ई-मेलः speedagecommercial@gmail.com ॰ वेचसाईटः <u>www.speedagecommercials.in</u>

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई—व्होटिंगसंबंधीची माहिती आणि पुस्तिका बंद करणे यांसंबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, स्पिड्स्ज कमर्शिअल्स लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांनी ३५वी वार्षिक सर्वसाघारण सभा मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी १२.०० वाजता, पंसाली हाऊस, ए-५, ऑफ वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०० ०५३ येथे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.

कंपनी कायदा, २०१३ ('कायदा') मधील कलम १०१ व त्यासोबत कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') मधील नियम १८ यांच्या अनुषंगाने. सदर सचना व त्यासोबत प्रतिनिधी प्रपन्ने, उपस्थिती चिड्डी, लेखापरीक्षित आर्थिक विवरणे आणि संचालक मंडळाचा आणि लेखापरीक्षकाँचा, ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल समासदांना त्यांच्या नोंदणीकृत पर्यावर टपालाद्वारे/कुरिअरद्वारे आणि ज्या समासदांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे निबंधक आणि पाग हस्तांतरण अपिकर्ता, लिंक ईनटाईम इंडिया प्रायखेट लिमिटेड ('एलआयआयपीएल') यांच्याकडे नोंदवलेले असतील, त्यांना इलेक्टॉनिम माध्यमातन पाठविण्यात आलेले आहेत. सदर कागदपत्रे प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम कंपनीने शुक्रवार, दिनांक ४ सप्टेंबर, २०२० रोजी पूर्ण केलेले आहे. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाँघारण समा आमंत्रित करणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच <u>www.speedagecommercials.in</u> वर आणि एलआयआयपीएलच्या संकेतस्थळावर, म्हणजेच <u>https://instavote.linkintime.co.in/</u> वर भपलोड करण्यात आलेले आहेत. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाघारण सभेची सचना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com ह्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

कंपनी कायदा. २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेय्युलेशन्स') मधील रेय्युलेशन ४२ यांच्या अनुषंगाने कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका, वार्षिक सर्वसाघारण समेस जपस्थित राहण्यासाठी सभासदांची/भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी, मंगळवार, दिनांक २२ सप्टें**ब**र, २०२० पासन मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

कायद्याच्या कलम १०८ व त्यासोबत नियमांमधील नियम २० आणि लिस्टिंग रेप्युलेशन्समधील रेप्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडिया यांनी प्रसृत केलेलेया सेक्रेटरिआल स्टॅंडर्ड्स ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस–२) यांच्या सहवाचनांतर्गत, कंपनी आपल्या भागधारकांना वार्षिक सर्वसाधारण समा आमंत्रित करणाऱ्या उपरोक्त सूचनेत उल्लेख केलेल्या ठरावांवर त्यांचे मत देता यावे म्हणून त्यासाठी एलआयआयपीएल यांनी पुरविलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा (ई–व्होटिंग) उपलब्ध करून देत आहे. नियमांमघील नियम २० अनुसार कंपनीने सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाघारण समेच्या विकाणी मतपत्रिकांच

माध्यमातून मत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२० ही ''अंतिम तारीख'' निश्चित केलेली आहे. रिमोट ई-व्होटिंगसंबंघीच्या तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाघारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत आणि त्या एलआयआयपीएल यांच्या संकेतस्थळावरील ई–व्होटिंग प्लॅटफॉर्मवर <u>https://instavote.linkintime.co.in</u> ह्या लिंकखाली उपलब्घ आहेत. सभासदांना खालीलप्रकारे विनंती करण्यात येत आहे:

(अ) स्मिट ई-व्होटिंग शनिवार, दिनांक २६ सप्टेंकर, २०२० रोजी सका<u>ळी</u> ९.३० वाजता सुरू होऊन सोमवार, दिनांक २८ सप्टेंकर २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. त्यानंतर रिमोट ई-व्होटिंग प्रणाली निष्क्रिय करण्यात येईल. सदर तारीख आणि वेळेनंतर समासदांना इलेक्ट्रॉनिंग माध्यमातन मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. समासदाने एकदा दरावावर त्याचे मत दिले. की ते त्यानंतर बदलता येणार नाही

ॅंब) समासदांचे मतदानाचे हक त्यांनी कंपनीच्या भरणा केलेल्या भांडवलातील त्यांनी सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर, २०२० रोजी ('अंतिम तारीख') मागाच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरिज्ने ठेवलेल्या समासदाच्या नॉदवहीत किंवा लामार्थी मालकाच्य नोंदवहीत उपरोक्त तारखेस नोंदवलेले असेल, ती रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाघारण सभेत मतपत्रिकेच्य माच्यमातन मतदान करण्यास पात्र असेल.

क) जी कोणी व्यक्ती वार्षिक सर्वसाघार सभेची सूचना पाठयून झाल्यानंतर कंपनीची समासद होऊन अंतिम तारखे, म्हणजेच सोमवार, दिनांक , २ ९ सप्टेंबर, २०२० रोजी माग **धारण करीत असेल, ती <u>enoticas@linkintime.co.in</u> वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतु, जर कोणी व्यक्ती एलआयआयपीएल यांच्याकडे ई—व्होटिंगसाठी नॉदणीकृत असेल, तर ती तिचे मत देण्यासाठी तिचा** अस्तित्वातील युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकेल.

ड) ज्या समासदांनी समेपूर्वी त्यांचे मत रिमोट ई–व्होटिंगच्या माघ्यमातून दिलेले असेल, तेही समेस उपस्थित राहु शकतात, पण त्यांना वार्षिक सर्वसाघारण समेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. मतपत्रिकांच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी

इ) कंपनीच्या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेची छाननी (म्हणजेच रिमोट ई–व्होटिंग आणि एजीएममधील ई–व्होटिंग) योग्य आणि पारदर्शकपणे पार पाइन त्यावरील अहवाल कंपनीच्या अध्यक्षांकडे किंवा त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे, वार्षिक सर्वेसाधारण सभा संपल्यानंतर ४८ तासांच्या आत सादर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स राठी अँड असोसिएट्स प्रॅक्टिरिं कंपनी सेक्रेटरिज, मुंबईचे मागीदार, श्री. हिमांशु कामदार (मेंबरशीप क्रमांक FCS-5171, C.P. No. 3030) यांची नियुक्ती केलेली आहे.

'ई) रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धतीसाठी समासद वार्षिक सर्वसाघारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाह् शकतात. ई–व्होटिंगर्श संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसाठी तुम्ही श्री. अशोक शेरुगर, एव्हीपी टेक्नॉलॉजी ग्रुप, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी त्यांच्यासाठी दिलेल्या ashok.sherugar@iinkintime.co.in या इंमेल आयडीवर किंवा +९१ ७५०६०५४५४६ या दूरघ्वनी क्रमांकावर किंवा कंपनीच्या सेक्रेटरिअल डिपार्टमेंशी speedagecommercial@gmail.com वर संपर्क साधू शकता.

स्पिडप्ज कमर्शिअल्स लिमिटेड करिता सही/-

किरिट धारोड

कंपनी सचिव

ठिकाण: मंबई दिनांक: ४ सप्टेंबर, २०२०

सही/-उन्नती कानानी

कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

Dr. Mulkant Damji Lalar (Mobile No 9869140100)

सीआयएन: एल२९१५०एमएच१९४६पीएलसी००४७२९ **रणीकृत कार्यालय:** ब्रॅडी हाऊस, ४ था मजला, १२/११ वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१ नों. कार्यालयः ऑफिस नं. १००२, १०वा मजला, देव कॉर्पोरा बिल्डिंग. दूर.: (०२२) २२०४८३६१-६५ । फॅक्स: (०२२) २२०४१८५५ द. क्र.: +९१ २२ २५४९ ७३००, फॅक्स क्र.: +९१ २२ २५४९ ७३९९ ईमेल आयडी: bradys@mtnl.net.in ईमेलः investor@neogenchem.com वेबसाईटः www.neogenchem.com सूचना ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना आणि ई-व्होटींग, बुक-क्लोजर व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये सहभाग पादारे सचना देण्यात येते की. निगम व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) जारी केलेल्या ५ मे. २०२० दिनांकित

२०२० पर्यंत बंद राहील .

dia.com यावर देखील उपलब्ध आहे. मंडळाच्या वतीने आणि करित

ठिकाणः मुंबई **(डीआयएन: ००१७४७९६)** दिनांकः सप्टेंबर ०४, २०२०